

PDS/SE/2025-26/52 July 29, 2025

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai -400 051

Scrip Symbol: PDSL

Corporate Relationship Department

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400001

Scrip Code: 538730

Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Listing Regulations and SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, please find enclosed herewith the newspaper advertisement pertaining to the opening of special window for re-lodgement of the transfer requests of physical shares published on July 29, 2025, in the following newspapers:

i.Business Standard (All India Edition); and

ii.Mumbai Lakshadweep (Mumbai Edition)

The above information is also available on the website of the Company at www.pdsltd.com.

We request you to kindly take the above information on record for the purpose of dissemination to the shareholders.

Thanking you,

Yours faithfully, for PDS Limited

Abhishekh Kanoi Head of Legal & Group Company Secretary ICSI Membership No.: F-9530

Encl.: a/a



PDS Limited

CIN: L18101MH2011PLC38808 Regd. Office: Unit No.971, Solitaire Corporate Park, Andheri - Ghatkopar Link Road, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra. India. E-mail: investors@pdsltd.com • Website: www.pdsltd.com • Tel: +91 22 41441100

NOTICE TO SHAREHOLDERS SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES he Securities and Exchange Board of India (SEBI) has issued Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-

PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, introducing a Special Window for Re-lodgement of Transfe equests of Physical Shares his initiative offers an opportunity for the following shareholders to regularise past transfer requests

Shareholders who had lodged transfer requests for physical shares prior to April 1, 2019, which were rejected / returned / left unattended due to deficiencies in documents, process issues, or other reasons, and who could not re-lodge the request earlier.

Shareholders whose transfer requests are currently pending with the Company or its Registrar 8 Transfer Agent (RTA) as on the circular date, i.e., July 2, 2025.

he Shareholders are requested to follow the below process for re-lodgement of transfer requests Window for re-lodgement July 7, 2025, to January 6, 2026. Procedure for re-lodgement Submit original transfer documents, along with corrected or missing details to our Registrar and Share Transfer Agent i.e., MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) Documents to be sent on Unit - PDS Limited Noble Heights, 1st Floor, Plot NH 2, C-1 Block LSC, Near Savitri Market anakpuri,New Delhi, - 110058 Helpline No.: +91 11 49411000 For any queries

Website: https://in.mpms.mufg.com/spclwindow.html; Email address: delhi@mpms.mufg.com Raise service request on : https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/

for PDS Limited

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO

ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES.
NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA

INITIAL PUBLIC OFFER OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES (DEFINED BELOW) IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS")

PUBLIC ANNOUNCEMENT

swa+tika

SWASTIKA INFRA LIMITED

(Formerly known as Swastika Infra Private Limited)

Our Company was originally formed as a partnership firm constituted under the Indian Partnership Act, 1932 pursuant to a deed of partnership dated October 23, 1969 "Swastika Electricals &

Fertilizers" and was last re-constituted on February 1, 2019. "Swastika Electricals & Fertilizers" was thereafter converted from a partnership firm to a private limited Company as 'Swastika Infra Private Limited' under the Companies Act, 2013, pursuant to a certificate of incorporation dated on August 6, 2019 issued by the Registrar of Companies, Jaipur, Rajasthan, India. Subsequently, pursuant to a special resolution dated January 6, 2025, our Company was converted to a public limited company, and the name of our Company was changed from 'Swastika Infra

Private Limited' to 'Swastika Infra Limited', and a fresh certificate of incorporation dated January 27, 2025 was issued by the Registrar of Companies, Central Processing Centre. For details o

Corporate Identity Number: U51909RJ2019PLC065892

Registered: Plot no.14 &15, First Floor, Gairai Apartment, Motilal Atal Road, Opposite Hotel Neelam, Jaipur – 302 001, Raiasthan, India:

Contact Person: Arti Bansal, Company Secretary and Compliance Officer; Tel: +91 91161 35709; E-mail: cs@swastikainfra.com; Website: www.swastikainfra.com

OUR PROMOTERS: BABULAL GUPTA, VINAY GUPTA, RUCHIRA GUPTA, BIREN PARNAMI, MANOJ MODI AND VATSALYA GUPTA

NOTICE TO INVESTORS ("NOTICE")

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH ("EQUITY SHARES") OF SWASTIKA INFRA LIMITED ("OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT

A PRICE OF ₹[•] PER EQUITY SHARE (INCLUDING A SECURITIES PREMIUM OF ₹[•] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹[•] LAKHS COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO [•] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹20,000.00* LAKHS BY OUR COMPANY ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 19,20,000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹10

EACH AGGREGATING TO ₹[=] LAKHS COMPRISING UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY VINAY GUPTA, UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY WICHIRA GUPTA, UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY BIREN PARNAMI, UP TO 3,60,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY BIREN PARNAMI, UP TO 3,60,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY BIREN PARNAMI, UP TO 3,60,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 5[=] LAKHS BY ISHAAN BHARTIA AND UP TO 3,00,000 EQUITY SHA

SALE") (OFFER FOR SALE TOGETHER WITH THE FRESH ISSUE. THE "OFFER"). THE OFFER WILL CONSTITUTE (●) % OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

*A Pre-IPO Placement was undertaken by our Company, in consultation with the BRLMs, for an amount aggregating to ₹ 4,000 Lakhs (rounded off). Accordingly, the size of the Fresh Issue has been

As disclosed in the cover page and relevant sections of the DRHP our Company, in consultation with the BRLMs, have considered a Pre-IPO placement of such number of specified securities

aggregating up to ₹4,000 Lakhs, at our discretion, prior to filing of the Red Herring Prospectus with the RoC ('Pre-IPO Placement'). Pursuant to the resolutions passed by the board of directors and

aggregating up to 7,500 cash, a round isostensially in the shareholders dated July 02, 2025 and July 04, 2025 respectively, our Company approved the Pre-IPO Placement of 24,24,242 Equity Shares of face value of ₹ 10 each, for cash at a price of ₹ 165 per Equity Share (including a share premium of ₹ 155 per Equity Share) aggregating to ₹ 4,000 Lakhs (rounded off).

July 28,2025 Akhilesh Sharma

Anurag Sablawat

yush Bakliwa

Chunky Shah

Deepika Jain

Manju Goyal

Pramesh Goval

R S Metals Pvt Ltd

Rachna Khandelwal

Sagar Narendrabhai Gokani

Rohit Sablawat

eema Mittal

Shashi Bhansali

immi Bhutra

Equity4life LLP

Bharat Taparia

Shah Zeel Hitendra

Pratyay Didwania

Nirag Ventures LLP

Bela Nipun Mehta

Binna Nitin Parikh

First Place Trading LLP

Divya Vijay Khanna

Sheela Kothari

Total

Ashvi Ventures LLP

Prasham Mavank Shah

Gulmohur Silk Mills Pvt Ltd

lesonance Opportunities Fund

July 28,2025 Ved Prakash Goyal

July 28,2025 Anapagamini

July 28,2025 Mohit Lalwani

Shekhar Gupta HU

Vivek Kumar Jagwayan

Ih Consultancy Services LLP

July 28,2025 Niraj Dhanraj Chhaje

Harsh Bhala Huf

Gatha Kevur Bharatbhai

Lal Bahadur Singh Chaudhary

July 28,2025

July 28,2025 Nidhi Josh

2.500

30.000

30,000

5.100

30.000

25.000

33.642

20,000

20,000

2,500

35.000

35.000

30.000

6.000

30.000

30,000

20,000

30.900

15.000

10.000

2,000

25.000

2,25,000

2.25.000

2,000

2,000

1,21,000

60,000

60.000

30.700

30,700

30.000

10,000

50,000

50.000

60.000

24.24.242

MUFG INTIME INDIA PRIVATE LIMITED

Email: swastikainfra.ipo@in.mpms.mufg.com

Telephone: +91 810 811 4949

Website: www.linkintime.co.in

swastikainfra.ipo@in.mpms.mufg.com

Contact Person: Shanti Gopalkrishnan

SEBI Registration Number: INR000004058

Investor Grievance Email:

(Formerly known as Link Intime India Private Limited)

C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bhadur Shastri Marg,

Vikhroli (West), Mumbai 400 083, Maharashtra, India

REGISTRAR TO THE OFFER

60.000

3.00.000

1.21.200 | 165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

4,12,500

49.50.000

49,50,000

8,41,500

49,50,000

41.25.000

55.50.930

33,00,000

84.15.000

33,00,000

4,12,500

57,75,000

57,75,000

49.50.000

9,90,000

49.50.000

49,50,000

33,00,000

50.98.500

24.75.000

16.50.000

3,30,000

41,25,000

3,71,25,000

3,71,25,000

4.95.00.000

1,99,98,000

3,30,000

3,30,000

1.99.65.000

99,00,000

99,00,000

99.00.000

50.65.500

50,65,500

49,50,000

16.50.000

82,50,000

82,50,000

99.00.000

39.99.99.930

Our Company, through the resolution passed by the board of directors dated July 28, 2025 has allotted the Equity Shares in relation to the Pre-IPO Placement, in the manner as set forth below

(in ₹)

9,90,000

24,75,000

4,95,000

4,95,000

9.90.000

4.95.000

9.90.000

4.95.000

3.30.000

4,95,000

4,95,000

4.95.000

9.90.000

24.75.000

9.90.000

4,95,000

9,90,000

14,85,000

9,90,000

37.95.000

4.95.000

99.00.000

9.90.000

9,90,000

9,90,000

9,90,000

39,60,000

74,25,000

24.75.000

24.75.000

33,00,000

24,75,000

16,50,000

8,25,000

24,75,000

99.00.000

19,80,000

The above mentioned allottees are not connected to our Company, Promoters, Promoter Group, Directors, Key Managerial Personnel, Senior Management and Group Companies in any manner of the properties of the pro

P PhillipCapital

Your Partner In Finance

PHILLIPCAPITAL (INDIA) PRIVATE LIMITED

Ganpatrao Kadam Marg, Lower Parel

E-mail: projectInfra-pc@phillipcapital.in

mbcustomeraffairs@phillipcapital.in

SEBI Registration No.: INM000012458

Telephone: +91 22 2483 1919

Website: https://phillipcapital.in/

Investor Grievance E-mail:

Contact Person: Sudhir Salian

West, Mumbai - 400 013, Maharashtra, India

Registerd Address: No.1, 18th Floor, Urmi Estate, 95,

Swastika Infra Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public

offering of its Equity Shares and has filed the DRHP dated March 30, 2025 filed with SEBI on March 31, 2025. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi onv in. Stock Exchanges i.e. RSE

at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com, Company at www.swastikainfra.com and the website of BRLMs, i.e. Srujan Alpha capital Advisors LLP at www.srujanalpha.com and

PhillipCapital (India) Private Limited at https://phillipcapital.in/. This announcement has been prepared for publication in India and not to be released or distributed in the United States. This announcement is

not an offer to sell or a solicitation of any offer to buy Equity Shares of our Company in any jurisdiction, including the United States. Any potential Bidder should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled "Risk Factors" on page 37 of the DRHP. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI for making any

investment decision. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act"), and may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the

Equity Shares are only being offered and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation S the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where such

change in the name and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 206 of the Draft Red Herring Prospectus

Abhishekh Kanoi Date: July 28, 2025 Head of Legal & Group Company Secretary ICSI Membership No.: FCS 9530

reduced by ₹ 4,000 Lakhs and the revised Fresh Issue size aggregates to ₹ 16,000 Lakhs.

No. of Equity Shares Allotted

6,000

15.000

3,000

3,000

6 000

3.000

6.000

3.000

15.000

2.000

3,000

3,000

3,000

6.000

15.000

6.000

3,000

6,000

9,000

6,000

23,000

3.000

60.000

6.000

6,000

6,000

6,000

24,000

45,000

15.000

15.000

20,000

15,000

10.000

5,000

15,000

60.000

12,000

BOOK RUNNING LEAD MANAGERS

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP

SRUJAN ALPHA

CAPITAL ADVISORS

(in ₹)

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

165

Potential Bidders may note the following:

July 28,2025 Aakar Jain

July 28,2025 Aarushi Mitta

July 28,2025 Aditya Baid

July 28,2025 Aman Baid

July 28,2025 Aman Jain

July 28,2025 Anju Dugar

July 28.2025 Atul Agrawal

July 28.2025 Gauray Mehta

July 28,2025 Govind Bang

July 28,2025 Mohit Sharma

July 28,2025 Monika Nagpal

July 28.2025 Pallayi Nagpal

July 28.2025 Pranay Parnami

July 28.2025 Sumit Gilhotra

July 28,2025 Udai Parnami

July 28,2025 Geeta Devi

July 28,2025 Aditi Jindal

July 28,2025 Sangita Bhartia

July 28,2025 Anil Bhuwania

July 28,2025 Mayank Koche

July 28,2025 Rajesh Gadia

July 28,2025 | Anurag Gadia

July 28,2025 Vipin Tambi Hu

July 28,2025 Raunak Gupta

July 28,2025 Shruti Gupta

July 28,2025 Suman Gupta

July 28,2025 Shweta Mehta

July 28 2025 Anand Reddy

Maharashtra, India

Place: Jaipur, Rajasthan

July 28,2025 Kanhaiya Lal Tambi

SRUJAN ALPHA CAPITAL ADVISORS LLP

Mumhai – 400 064 Maharashtra, India

E-mail: projectinfra@srujanalpha.com

jinesh@srujanalpha.com SEBI Registration No.: INM000012829

Telephone: +91 022 - 4603 0709

Contact Person: Jinesh Doshi

Website: www.srujanalpha.com

Registered Address: 112A, 1st floor, Arun Bazar, S.V. Road, Beside Bank of India, Malad (West), Mumbai - 400 064,

Corporate Office: 824 & 825, Corporate Avenue Sonawala Rd,

opposite Atlanta Centre, Sonawala Industry Estate Goregaon.

Investor Grievance E-mail: partners@srujanalpha.com /

July 28,2025 Punam Bhuwania

July 28,2025 Karan Kishore Govan

July 28,2025 Sidharth Kanoongo

July 28.2025 | Madhu Bhoinagarwala

July 28,2025 Sunil Kumar Nagpal

July 28,2025 Manisha Agrawal

July 28,2025 Rajputana Biodiesel Limited

July 28,2025 Megha Jain

July 28.2025 Girnar Institute

DHAMPUR

DHAMPUR SUGAR MILLS LIMITED

Regd. Office: Dhampur, Distt. Bijnor-246761, U.P Corp. Office: 6th Floor, Max House, Okhla Industrial Estate. Phase- III, New Delhi-110020 CIN: L15249UP1933PLC000511, Ph: 011-41259400 Email: investordesk@dhampursugar.com

Website: www.dhampursugar.com NOTICE TO SHAREHOLDERS
SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

SEBI has allowed opening a special window to facilitate re-lodgement of transfer of requests of physical shares lodged prior to deadline of April 1, 2019 and rejected/returned due to deficiency in the documents vide its circular no. SEBI/HO/MIRSD/ MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025. Details are as under

Window for re-lodgement July 07, 2025 to January 06, 2026 Investors whose transfer deeds, which were lodged prio Who can re-lodge the transfer requests to the deadline of April 01, 2019 for transfer of physica shares and rejected/returned/not attended due to deficiency in the documents/process/or otherwise. Submit original transfer requests, alongwith corrected o How to re-lodge the transfer missing details to: The Registrar and Share Transfer Agent (RTA) - Alanki Assignments Limited (Unit: Dhampur Sugar Mills Limited) Add: 4E/2, Alankit House, Jhandewalan Extension, New Delhi -110055, Email: rta@alankit.com.

During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode. While re-lodging the transfer request with the RTA, the Investor must have a demat account and provide their Client Master List along with the transfer ments, Share Certificate and other relevant documents.

investordesk@dhampursugar.com

For Dhampur Sugar Mills Limited Place: New Delhi Aparna Goel Dated: 28.07.2025 Company Secretary

Regd.Office: Plot No. B-12 to B-15, Phase II, MEPZ- SEZ, Tambaram. Chennai - 600045 CIN: L29142TN1992PLC021997. Phone: +91-44-42298199 / 22628199 E-mail: investorservices@igarashimotors.co.in / website: www.igarashimotors.com

NOTICE

Notice is hereby given that the SEBI vide its Circular No.SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 has facilitated mechanism for a "Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares" and accordingly all physical share transfer deeds lodged for transfer with the Company or its Registrar and Transfer Agent ("RTA") prior to discontinuation of physical mode of transfer, i.e., April 01, 2019 and rejected / returned by the Company/RTA due to deficiency in the documents and was required to be re-lodged with requisite documents on or before the cut-off date fixed for re-lodgement of such transfer deeds, i.e., March 31, 2021; shall be provided with an opportunity to re-lodge the same with the Company/RTA during a special window period of six months from July 07, 2025 till January 06, 2026. During this period, the securities that are relodged for transfer (including those requests that are pending with the listed Company/RTA, as on date) shall be Issued only in Demat Mode. However, due process shall be followed for such Transfer-Cum-Demat requests.

For further details you may contact the Company by e-mail investorservices@igarashimotors.co.in or RTA email: investor@cameoindia.com. A copy of the Circular is also available on the website of the Company www.igarashimotors.com.

For Igarashi Motors India Limited

Place: Chennai Date: July 29, 2025 Membership No. A14812

P Dinakara Babu Company Secretary & Compliance Officer



TITAN COMPANY LIMITED

CIN: L74999TZ1984PLC001456

Read. Office: 3. SIPCOT Industrial Complex. Hosur-635 126, Tamil Nadu. Corporate Office: 'INTEGRITY' #193, Veerasandra Electronics City P.O. Off Hosur Main Road, Bangalore- 560100, Karnataka. Tel: +9180 6704 7000 E-mail: investor@titan.co.in website: www.titancompany.in A TATA Enterprise

Special Window for Re-lodgement of **Transfer Requests of Physical**

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 shareholders of Titan Company Limited are hereby informed that a special window has been opened from July 07, 2025 to January 06, 2026, for re-lodgement of transfer deeds.

Shareholders are to note that this window is only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 for transfer of physical shares, and rejected/ returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise.

Shareholders who wish to avail the opportunity are requested to contact our Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited), C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083. Help line No. +91 8108118484. For any queries, raise a services request at https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service_Request.html or send an email at investor@titan.co.in.

The shares that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode.

For TITAN COMPANY LIMITED

Dinesh Shetty General Counsel & Company Secretar Membership No. F3879

Place: Bengaluru Date: July 28, 2025

INDO COUNT INDUSTRIES LIMITED

洲

CIN No.: L72200PN1988PLC068972 Read. Off. - Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhoi Road. Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No. (0230) 2463100 Fax No. (230) 2483275

e-mail - icilinvestors@indocount.com: Website - www.indocount.com

NOTICE OF 36™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VC, E-VOTING INFORMATION, BOOK CLOSURE FOR DIVIDEND

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the members of Indo ount Industries Limited ("the Company") will be held on Tuesday, 19th August, 2025 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing/ other Audio Visual Means ("VC/OAVM") facility provided by National Securities Depository Limited ("NSDL"), without the physical resence of the members at a common venue in compliance with the general circular no. . 09/2024 dated 19th September, 2024 and SEBI/HO/CED/ PoD-2/P/CIB/2023/167 dated 7 October, 2023 issued by SEBI (collectively referred to as "Circulars") and all other applicabl laws to transact the business as set out in the Notice of the AGM dated 30th May, 2025

Electronic Copy of 36th AGM Notice and Annual Report for the Financial Year 2024-25 In compliance with the Circulars, the dispatch of Annual Report of the Company for the

Financial Year 2024-25 ("Annual Report") along with the Notice of the 36th AGM has been completed on 28th July, 2025, by electronic mode only to those Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participants as on Friday, 25th July, 2025. The Annual Report including the Notice of the AGM is available on the website of the Company at <u>www.indocount.com</u> and website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

To facilitate easy access to the Notice of AGM and Annual Report for FY 2024-25. the Company has also sent a letter with the web link including the exact path to those members who have not registered their email address with the Company/ Registrar & Share Transfer Agent ("RTA") viz. MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited).

E-voting Pursuant to the provisions of the Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing the facility of remote e-voting to all its Shareholders. by electronic means to enable them to cast their votes on all the resolutions proposed to be passed at the AGM, using remote e-voting system as well as e-voting at the AGM (collectively referred as "e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing the e-voting facility to the Shareholders. The remote e-voting period begins on Saturday, 16th August, 2025 at 9:00 a.m. (IST) and ends in Monday, 18th August, 2025 at 5:00 p.m. (IST) and the remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and shareholders will not be allowed to vote by remote e-voting beyond 5:00 p.m. (IST) on 18" August, 2025. Once the shareholder has casted vote brough remote e-voting, the shareholder shall not be allowed to change subsequently Further, the Company has fixed Tuesday, 12th August, 2025 as the "cut-off date" to determine the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Tuesday, 12th August, 2025 shall be entitled to avail facility of e-voting. Voting rights of the Members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. The instructions for evoting are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully read the instructions in the Notice of AGM. The procedure for e-voting at the AGM is same as the procedure for remote e-voting. Only those Shareholders, who will be present at the AGM through VC/OAVM facility and who have not already cast their vote through remote e-voting prior to the AGM and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system at the AGM. Shareholders who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM and their presence shall be counted for the purpose of quorum, owever such Shareholders shall not be entitled to cast their vote again at the AGM.

Appeal to Members to Register their E-mail ID and KYC details Shareholders who have still not registered their F-mail ID are requested to get their F-mail ID

Shareholders holding Shares in Physical Mode: Such Shareholders are requested to

register their E-mail ID with the RTA by sending request to Company's RTA on rnt.helpdesk@in.mpms.mufg.com or to the Company at icilinvestors@indocount.com. The said request to be accompanied with Form ISR-1 for KYC updation. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Such Shareholders are requested to

register their e-mail ID with the relevant Depository Participant(s). In case of any queries /difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to

RTA at https://swayam.linkintime.co.in or to the Company at icilinvestors@indocount.com. Those physical shareholders who have not yet submitted Form ISR-1, ISR-2, ISR-3/SH-13 are requested to submit the same to RTA/Company at earliest. Those shareholders who are holding shares in dematerialised mode are requested to ensure that aforesaid KYC details and nomination are updated with their depository participants.

Final Dividend and Book Closure Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules

framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 12th August, 2025 to Tuesday, 19th August, 2025 (both days inclusive) for the purpose of 36th AGM and payment of dividend for the financial year 2024-25. The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on 30th May, 2025, has recommended a final dividend @100% i.e.₹. 2/- per equity share of Face Value of ₹. 2/each for the Financial Year ended 31st March, 2025, subject to the approval of the Shareholders at the ensuing AGM.

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM With effect from 1st April, 2024, SEBI has mandated that the shareholders, who hold shares in

physical mode and whose folios are not updated with any of the KYC details [viz., (i) PAN (ii) Choice of Nomination (iii) Contact Details (iv) Mobile Number (v) Bank Account Details and (vi) Signature1, shall be eligible to get dividend only in electronic mode. Accordingly, payment of final dividend, subject to approval of the Shareholders at the AGM, shall be paid to physical holders only after the above details are updated in their folios. Shareholders are requested to complete their KYC by writing to the Company's RTA, at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com. The orms for updating the same are available at the RTA's website - https://web.in. mpms. mufg. com/ KYC-downloads.html.

Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depository Participants.

Tax on Dividend, if declared at the AGM

Date: 29th July, 2025

Place: Mumbai

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders with effect from 1st April, 2020. The Company shall therefore be required to deduct tax at source at the applicable rates at the time of making the payment of the said Final Dividend, i declared at the AGM. The TDS rate may vary depending on the residential status of the shareholder and the

documents submitted by the shareholders and accepted by the Company in accordance with the provisions of the Income Act, 1961. For the applicable rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act. 2020 and amendments thereof. Members are requested to refer Annexure III of the AGM Notice for details of TDS rates, exemption documents and procedure for submission of relevant documents.

Form 15G/15H/10F are available on the website of RTA. The same can be downloaded from the website of RTA at https://web.in.mpms.mufg.com/client-downloads.html under general tab. The aforementioned documents (duly completed and signed) are required to be uploaded at https://web.in.mpms.mufg.com/formsreg/submission-of-form-15g-15h.html. On this page the user shall be prompted to select/share their information to register the request.

Please note that the upload of documents (duly completed and signed) on the website of RTA should be done by 10th August, 2025 in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS/ Withholding Tax. Incomplete and/or unsigned forms and declarations will not be considered by the Company. No communication/documents on the tax determination/

deduction shall be considered post 10th August, 2025. All communications/ gueries with respect to dividend should be addressed to our RTA, to its email address: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com or to the Company to its email address: icilinvestors@indocount.com

> By order of the Board of Directors For Indo Count Industries Limited Satnam Saini Company Secretary



the line pipe people

CIN: L99999MH1988PLC047408 Registered Office: Man House, 101, S.V. Road, Opp. Pawan Hans, Vile Parle (West),

Mumbai - 400 056 | Website: www.mangroup.com; Email: cs@maninds.org Tel. No.: 022 6647 7500 | Fax No.: 022 6647 7600

NOTICE Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Educatio and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules"), Dividend declared for the Financial Year 2017-18 which emained unclaimed / unpaid for a period of seven years will become due for transfer to nvestor Education and Protection Fund (IEPF) on November 3, 2025. Further, the shares in respect of which dividend remained unclaimed / unpaid for seven consecutive ears or more shall also be transferred to IEPF.

n case, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are oledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996 or shares alread been transferred, the Company shall not transfer such shares to the IEPF. However, th concerned shareholders are required to provide documentary proof in this regard.

As per the requirement of the said Rules, individual communication are being sent t concerned shareholders whose shares and Dividend are due for transfer and details o such shareholders along with their folio no./DP & Client ID and number of shares are being uploaded on Company's website (<u>www.mangroup.com</u>).

he shareholders are requested to verify their details of unclaimed/unpaid dividend and the shares liable to be transferred to the IEPF Authority. The concerned shareholders car make application to the Company/Company's Registrar and Transfer Agent (RTA) on o before October 29, 2025, to enable the Company/RTA to process their applications by the due date of transfer of shares and dividend to IEPF. The contact details of the Company are cs@maninds.org and RTA are C -101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai - 400 083, Tel. No: +91 22 49186000; Email: <u>mt.helpdesk@in.mpms.mufg.com.</u> Concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be

ransferred to IEPF, may note that the Company would be issuing new/duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate actior o convert the new/duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour o IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of origina shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF.

The Shareholders may further note that the details made available by the Company on it vebsite should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of new duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF. Please note that no claim shall lie against the Company in respect of the aforesai

inclaimed/unpaid dividend amount and shares once the same are transferred to IEPF The shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPI including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority afte following the procedure prescribed in the Rules



For Man Industries (India) Limited Sd/

Date: 28.07.2025

Rahul Rawat Company Secretary

▲IL&FS | Engineering Services

CIN: L45201TG1988PLC008624

Regd. Office: D.No.8-2-120/113, B-Block,1st Floor, Sanali Info Park, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad - 500033 Ph: 040-40409333; Fax: 040-40409444; Email: cs@ilfsengg.com; Web: www.ilfsengg.con

> PUBLIC NOTIFICATION WITH RESPECT TO POST DISPATCH OF NOTICE OF

36* ANNUAL GENERAL MEETING INCLUDING THROUGH ELECTRONIC MODE Notice is hereby given that the 36th Annual General Meeting ('AGM') of the Company will be

held on Thursday, 21st August 2025, at 11:30 A.M. (IST) through Video Conference ('VC') Other Audio Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 and the Rules made thereunder ("Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with all the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact business(es) as set out in the 36th AGM Notice.

In accordance to the MCA Circulars & SEBI Circulars, the Company has completed the dispatch of the Notice of 36th AGM along with Annual Report ('Integrated Annual Report') for FY 2024-25, on Tuesday, 22nd July 2025 only through electronic mode to those member whose e-mail IDs were registered with the Company/ Depository Participants as on Friday 18th July 2025. The Company has also completed dispatch of a letter containing the web-link and QR code for accessing the Annual Report for FY 2024-25 to those shareholders whose email addresses are not registered with the Company/Registrar along with a request fo updating their KYC records on 28th July 2025.

Members can participate and attend the AGM only through VC/OAVM facility. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the Quorum under Section 103 of the Act, the details/instructions for joining the Meeting are provided in the Notice. The Members are requested to carefully read the Notes set out in the Notice and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting facility at the AGM.

The Integrated Annual Report for FY '24-25 is also available on the Company's website a www.ilfsengg.com, website of the Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The remote e-voting period, provided by National Securities Depository India Limited(NSDL) shall commence on Monday, 18th August 2025 (09:00 A.M. IST) and ends on Wednesday 20th August 2025 (05:00 P.M. IST). The remote e-voting shall be disabled by NSDL thereafter and remote e-voting shall not be allowed.

Members whose names are recorded in the Register of Members or in the Register o Beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Wednesday 13th August 2025 shall only be entitled to avail the facility of remote e-voting/voting at the

Any person, who acquires the shares and becomes the Member of the Company after sending of the Notice of 36th AGM and holding shares as on cut-off date, may obtain their user id and password for remote e-voting by referring to the e-voting instructions available in

The Members who have casted their vote by remote e-voting during remote e-voting period may also attend and participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again. The Company has appointed Mr. Sabyasachi Panigrahi of M/s S Panigrahi & Associates.

(Membership No. FCS 4522), Practicing Company Secretaries, as the Scrutinizer fo conducting the e-voting process in a fair and transparent manner. In case of any guery relating to e-voting or attending the AGM, Members may refer the e

voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send an email to evoting@nsdl.com.

For IL&FS Engineering and Construction Company Limited

Date: 28th July, 2025 Raiib Kumar Routray

Place: Gurugram

Company Secretary & Compliance Officer

offers and sales occur. There will be no public offering of Equity Shares in the United States.







For Swastika Infra Limited

Arti Bansa

On behalf of the Board of Directors

Company Secretary and Compliance Office











वर्धा - आर्वी येथे मन की बात कार्यक्रमात पालकमंत्र्याची उपस्थिती

वर्धा, दि. २८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा सामूहिक श्वण सोहळा सकाळी ११ वाजता आर्वी येथील साई मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास पालकमंत्री

डॉ.पंकज भोयर यांच्यासह आ.सुमित वानखेडे उपस्थित होते. या महिन्यातल्या

'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ऐतिहासिक वारशाचे, विशेषतः युनेरको मान्यताप्राप्त १२ मराठा किल्ल्यांचे महत्त्व अधोरेखित करत जनतेला इतिहास सम जून घेण्याचे आवाहन केले. रायगडाच्या त्यांच्या भेटीचा उल्लेख त्यांनी अत्यंत भावनिकतेने केला.

या संवादात त्यांनी स्वातंत्र्यलढा, वस्त्रोद्योग ऑलिंपियाडमधील यश वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समधील ऐतिहासिक विजय, खेलो भारत धोरण २०२५, आणि स्वच्छ भारत अभियानाची यशोगाथा मांडली. यावेळी नागरिकांनी अतिशय शांततेने प्रधानमंत्र्यांचा संदेश सामूहिकरित्या ऐकला.

गोदावरीला प्रथम पूर; जलपूजन व आरतीने केली आराधना

छत्रपती संभाजीनगर, दि. २८ : या वर्षी गोदावरी नदीला आलेल्या पहिल्या पुरानंतर रविवारी गोदावरी मातेचे जलपूजन व आरती करण्यात आली. गोदावरी स्वच्छता अभियानाचे स्वच्छता दूत, स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी यांनी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभाग घेतला.

पूर आल्यामुळे नदीपात्रामध्ये जलपातळी वाढली असून, त्या आनंदानिमित्त गोदावरी स्वच्छता अभियानाच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत प्रथम गोदावरी परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता दूतांनी परिसरातील कचरा व गाळ दूर करत स्वच्छ वातावरण तयार केले. यानंतर गोदावरी मातेचे जलपूजन करण्यात आले आणि सामूहिकरित्या आरती करण्यात आली. परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. सहभागी स्वच्छता द्तांनी गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी सातत्याने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम केवळ धार्मिक शद्धा नव्हे तर पर्यावरण जपण्याचा एक प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

माझे अशील श्री. मंगेश बाबाजी परब हे फ्लॉ

क्र.१०६, १ला मजला, बी विंग. श्री साई निकेत को-ऑप.हौ.सो.लि., नवघर क्रॉस रोड, क्र.५, भाईंदर (पूर्व), ता. व जि. ठाणे-४०११०५ या जागेचे मालव आहेत, यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. **मे** साई चरन बिल्डर्स यांनी सदर फ्लॅट श्री. प्रमोद बळीरा **पाटम** यांच्याकडे दिनांक १५.०८.१९८९ रोजीच्या विक्री करारनामादारे विक्री केले. **श्री. प्रमोद बळीराम साट**म यांनी सदर फ्लॅट **श्री. बाबाजी लक्ष्मण परब** यांच्याक दिनांक २०.०९.१९९३ रोजीच्या विक्री करारनामाद्वां विक्री केले. **श्री. बाबाजी लक्ष्मण परब** यांचे भाईंद (पर्व) येथे दिनांक १७.०२.२०१९ रोजी निधन झार उ / गणि त्यांची पत्नी **श्रीमती लताबाई बाबाजी परब** गांचेसुद्धा नवी मुंबई येथे दिनांक १९.१०.२०१७ रोज नेधन झाले. दिनांक २१.०३.२०२४ रोजीच्या मुक्तत करारनामाद्वारे १. श्रीमती दिव्या दिनेश साळंके बाबाजी लक्ष्मण परब यांची मुलगी, २. श्री. नाराय बाबाजी परब, ३. श्री. गणेश बाबाजी परब यांनी न्यांचे भाऊ श्री मंगेण सासाजी परस यांना सट म्लॅटमधील त्यांचे हक, मालकी हक आणि हितसंबंध सोडले आहेत आणि ते फ्लॅटच्या जागेचे एकमेव माल झाले आहेत. जर माझ्या अशिलांना सदर फ्लॅट गहाण रेवण्याबाबन आणि वरील मालमनेच्या कायटेशी वारसांना विक्री, हस्तांतरण, वारसा, गहाणखत, भाडेपट्टा मालकी हक्क, व्याज इत्यादी दाव्यांद्वारे कोणत्याह व्यक्तीला आक्षेप असेल तर अशा व्यक्तीने य जाहिरातीच्या प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांच्या** आ त्यांचे दावे किंवा आक्षेप लेखी कागदपत्रांसह पुराव्यांस अधोस्वाक्षरीकर्त्याकडे मांडावेत. **७ दिवसांनं**त कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि त्यानंतर माझे अशील संबंधित बँक/वित्तीय संस्थांक वरील मालमत्तेचे गहाण ठेवण्यासाठी पुढे जाईल.

जाहीर सूचना

वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्व नकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०९२०९

जाहीर सूचना

ालमत्तेच्या विक्रीविरुद्ध दाव्याची सार्वजनिक सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. श्याम गुलाब चंदीरमानी, वय ७४ वर्षे, यांनी माझे अशील श्री. सिंग ाकेश कुमार, श्री. शैलेंद्र रामनाथ सिंग व श्रीमती बीन **शैलेंद्र सिंग** यांना फ्लॅट क्र.६०७,एलिगांझिया रॉयल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड ,... ६६९.९४ गौ.फू. बिल्टअप क्षेत्र, ६२.२४ चौ.मी. समतुल्य, ११.१ चौ.मी. (एकत्रितपणे सदर फ्लॅट जागा म्हणून संदर्भ), एव कार पार्किंगसह सर्व भारांपासून मुक्त असलेले विकण्याच नेर्णय घेतला आहे

अंजली एस. चंदीरमानी यांच्यासह २०१३ मध्ये डेव्हलपर . अनमोल अलायन्स यांच्याशी विक्री करारनामा नोंदर म्हन सदर फ्लॅट जागा खरेदी केली. म्हणून, विक्रेत्याने आणि त्यांच्या पत्नीने अंधेरी गावातील सीटीएस क्र.१९ भाग) आणि आंबिवली गावातील सीटीएस क्र.८२८ (भा येथे असलेल्या **एलेगांझिया रॉयल** म्हणून ज्ञात इमारतीती सदर फ्लंट जागेतील सर्व हक, मालकी हक आणि हितसंबंध . संयुक्तपणे खरेदी केले होते, जे वैध मोबदल्यासाठी आर्गि यामध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींसाठी कोणत्यार्ह व्रकारचे भार आणि दाव्यांपासून मुक्त होते. एलिगॅन्झिय रॉयल कोहौसोलि. ही सोसायटी म्हणून मुंबई येथील सहकारी iस्थांच्या रजिस्टारकडे एमसीएस कायदा १९६० अंतर्गत . गिंदणी क्र.:एमयूएम/एस.आर.ए./एच.एस.जी/(टी.सी)/ १३४४१ दिनांक ०४.०८.२०२३ द्वारे नोंदणीकृत करण्या

सदर फ्लॅटच्या प्रथम मालक असलेले श्रीमती अंजर्ल एस. चंदीरमानी यांचे १६.०९.२०१८ रोजी (सोसायटीच्या नोंदणीपूर्वी) निधन झाले. त्यांचे . कायदेशीर वारसदार त्यांचे पती आणि विक्रेता श्री. श्याम

गागेचा एकमेव मालक आणि नोंदणीकृत सदस्य आहे कारण यांना आणि त्यांच्या पत्नीला मुले नव्हती आणि इतग . गत्नी गमावली आहे आणि त्याच्या वृद्धापकाळामुळे ते खरेदीदारांना असे सूचित केले आहे की तो सदर फ्लॅ*ठ* आणि सदर शेअर्स धारण करत आहे आणि सदर सोसायटीच नदस्य असल्याने, सदर फ्लॅटच्या जागेतील त्याचे हक्क गलकी हक आणि हितसंबंध तो विकू इच्छितो आणि खरेदीदारांनी विक्री कराराची अंमलबजावणी केल्यानंतर आणि ोसायटी आणि बँकर्ससोबत आवश्यक औपचारिकता पू केल्यानंतर सदर फ्लॅटमधील विक्रेत्याचे सर्व हक्क, मालर्क हक आणि हितसंबंध, सदर शेअर्स आणि सदस्यत्वास

. पंपादन करण्यास सहमती दर्शविली आहे. शुल्क, भेटवस्तू, देखभाल, वारसा, ताबा, भाडेपट्टा, भाडेपट्टा उप-भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, गहाणखत, मालकी तांतरण किंवा कोणत्याही अधिकाराखाली लाभार्थ हितसंबंध किंवा कोणत्याही करार किंवा इतर विनियोजनाखाली किंवा कोणत्याही डिक्री, आदेश किंव नेवाडा अंतर्गत किंवा अन्यथा दावा करण्याच्या मार्गान कोणत्याही स्वरूपाचा कोणताही हक्क, हितसंबंध, दाव केंवा मागणी असेल, तर त्यांना याद्वारे ते दस्तावेज राव्यांसह लेखी स्वरूपात स्वाक्षरीकर्ता **अजय विश्वकर्मा** . (वकील उच्च न्यायालय), एआरएम लिगल, २०४ अपोलो कॉम्प्लेक्स, २रा मजला, आर.के. सिंग मार्ग ारसी पंचायत, क्रॉस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००६९ येथे त्यांना कळवावे लागेल. हे पकाण प्राल्यापासून **चौदा (१४)** दिवसांच्या कालावधीत, अन्यश अशा दाव्यांचा कोणताही संदर्भ न घेता वाटाघाटी पूर्ण केल्या जातील आणि असे सर्व दावे, जर असतील त मानले जातील आणि त्यांचे हस्तांतरण पर्ण झाले आहे असे

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.६०७, ६वा मजला, एलिंगांझिया रॉयल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणन ज्ञात सोसायटी नामे, जमीन प्लॉट ५३९८ चौ. यार्डस् (क्षेत्रफळ ४५१४ चौ.मी.), सीटीएस क्र.१९५ (भाग), गाव अंधेरी व सीटीएस क.८२८(भाग), गाव आंबिवली, तालका अंधेरी, नोंटणी जिल्हा आणि उपजिल्हा आणि मुंबई महानगरपालिकेच्य मुंबई उपनगरातील अंधेरी तालुक्यातील आंबिवली गाव डंदिरा नगर, डी.एन. नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-X00043 येथील जागेचे सर्व भाग व खंड. देनांक: २९.०७.२०२५ अजय विश्वकर्मा

थी. श्याम गुलाब चंदीरमानी यांनी त्यांच्या पत्नी **श्रीम**

न्हणून, विक्रेता, त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर सदर फ्लॅटच्य कोणताही कायदेशीर वारसदार नव्हते. विक्रेत्याने त्याची

मानले जाईल, याद्वारे देखील सूचित केले जाते. (वकील उच्च न्यायालय)

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री. शितला विंध्यवासिनी (बिंदवासिनी) सिंह, श्री शेवशंकर विध्यवासिनी सिंह, श्री. अरविंद विध्यवासिन सिंह व श्री. अवधेश विंध्यवासिनी सिंह यांनी दुकान क्र.२२, सी विंग, तळमजला, भुमी सरस्वती कोहौसोति (सोसायटी), भुमी एन्क्लेव्ह, महावीर नगर, कांदिवर्ल गश्चिम, मुंबई-४०००६७ या जागेमधील त्यांचा ८०% अविभाजित हिस्सा एकत्रितपणे सोसायटीच्या संबंधि मभागांसह माझे अशील श्री. नारायण विंध्यवासिन बिंदवासिनी) सिंह यांनी दिनांक २६ मार्च, २०२५ रोजी (एमबीई-२२/५७१६/२०२५) च्या नोंदणीकृत नक्षीस खरेदीखताद्वारे बक्षीस म्हणून दिला आहे. भाज दिनांकीत २९ जुलै, २०२५

शैलेश एच. शुक्ला

१००१/बी, व्हिक्टरी प्लॅटिनम, जिंकु कोहौसोलि सह्याद्री रेस्टॉरंट समोर, एस.व्ही. रोड, कांदिवर्ल (प.), मुंबई-४०००६७

जाहीर नोटीस

माझे अशिल **श्रीमती. इंदिरा तुकाराम नागे,** यांनी लेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की यांच्या खालील नमूद मिळकतीचे **श्रीमती. इंदिरा** कारमा नागे यांना म्हाडाने अर्ज क्रमांक २८७११३. एसीएससी श्रेणी. कोड क्र. ०५३ सोडत क्र. ४९ अन्वये जारी केलेले मूळ लॉटरी अर्ज स्लिप, मुळ बयाणा पावती, मुळ वाटप पत्र, मु स्वीकृती पत्र आणि प्रमाणपत्र, मुळ त्यानंतर वाटप पत्र. संस्था स्थापन करण्याबाबतचे मळ पत्र आणि चारकोप अथर्व सह. गृह. संस्था मर्या. यांनी जारी केलेले मुळ भाग भांडवल पत्र क्र. २१ दिनांव २८/०३/२००५, ज्याचे प्रत्येकी ५०/ पयांचे पाच शेअर्स आहेत, ज्याचे क्रमांक १० **ते १०५ (दोन्ही समाविष्ट) आहेत.** हे त्यांच्या हात हरवले / गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक २**८ जुलै २०२५** रोर्ज नोंदवली आहे. **तक्रारक्र. ९७१३**१/ २०२५.

तरी सदर मळ कागदपत्र कोणाला सापडल्या कंवा मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकार हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार असल्यास त्यां-त्याबाबत मला लेखी पराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध ल्यापासून १५ दिवसाँच्या आत मला कार्यालय १२/बी २०, अनिता सोसायटी, सेक्टर ६,आरएस रोड-५२. चारकोप, कांदिवली पश्चिम, मंबई ४०००६७ या पत्त्यावर कळवावे अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे मजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

. नं. सी-०५, चारकोप (१) अथर्व सह. गृह संस्था मर्या., प्लॉट नं. ८११, सेक्टर ८, रोड भारएससी-६, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ३० चौ.मी. बि अप. गाव: चारकोप, तालका: बोरीवली, मुंबई दिनांकः २९/०७/२०२५

सर्व लोकांना हया नोटीसीने कळविण्यात येते की. मल मेळालेल्या माहिती नुसार , गाव - मुळगाव , तालुका वसई . जिल्हा - पालघर . येथील जमीन सर्वे कमांक ४५/१/१/अ/१/२/अ, क्षेत्र ७-१०-०० आर. चौ मीटर हया जमिनीचे श्री. रॉलस्टन अंथोनी जॉन आणि इतर हे मालक आहेत आणि मालकांचा सदर जिमनीचा विकास करण्याचा मानस आहे आणि त्यासाठी वसई| विरार शहर महानगरपालिकेकडून विकास परवानगी ग्रेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

तरी, हया बाबत कोणत्याही पक्ष/व्यक्ती यांना आक्षेप शवा, अधिकार, कुळ वहिवाट, वारसा हक्क असल्यास खालील पत्त्यावर लिखित स्वस्पात स्वाक्षरी पुराव्यासह . १पत्रात ही सचना प्रसिदध झाल्यापासन १४ सांच्या आत यावे. जर उपरोक्त आक्षेप नोटीस १४ दिवसांच्या आत नोंदवला गेला नाही तर सदर जमिनीचा विकास हरकत विरहीत आहे किंवा हरकत असल्यास सोड्न दिली आहे असे समजण्यात येईल आणि श्री. रॉलस्टन अंथोनी जॉन आणि इतर यांकडे सदर जिमनीचे मालकी आणि हक्क निर्विवाद आहे असे मानले जार्डल आणि पक्षकार त्यांचे विकास परवानगी प्राप्त करण्याची प्रक्रीया पूर्ण करतील हयाची नोंद घ्यावी.

> श्री . तुषार आर . पाटील वकील पत्ता : बी/9६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव, तालुका- वसई जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०१

जाहीर नोटीस

कै. श्री. दुर्गाप्पा शेटप्पा कुऱ्हाडे हे दुर्गादेवी एकता रहीवाशी सेवा संघ एसआरए सह गृह संस्था मर्या, या संस्थेचे सभासद असन त्या ३०५ तिसरा मजला सदनिकेच्या धारक आहेत. सदर संस्था ही मंबई पश्चिम उपनगरातील नोंदणीकत संस्था असन नभ कमाक १०५ अ आणि १०६ मौजे मागठाणे राजेंद्र नगर दत्तपाडा रोड, तालुका बोरीवली, बोरीवली पूर्व, मुंबई ६६ येथे स्थित आहे. **कै. श्री. दुर्गोप्पा शेटप्पा कुऱ्हाडे** व पत्नी, **श्रीम**. **सुशीला दुर्गाप्पा कुऱ्हाडे** हे सदर संस्थेच्या १० फल्लपेड रु . ५० प्रत्येकीचे भागधारक आहेत ऱ्यांनी कोणत्याही व्यक्तीस अधिकृत वारसदार म्हणून नेमणूक न करता अनुक्रमे दिनांक ३१.०७.२०१९ व ०३.१०.२०२२ रोजी मयत झाले आहेत, त्यांच्यापश्चात त्यांचा वारसदार मुलगा **श्री. नागेश दुर्गाप्पा कुऱ्हाडे** यांनी कायदेशीर वारसदार म्हणन सदर सदनिका त्यांच्या नावे हस्तांतरणाकरीता संस्थेकडे अर्ज दाखल केला आहे आणि मला ही नोटीस प्रसिध्द करण्यास सांगितली आहे

तरी सदर जाहीर नोटीसदारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, सदर सदनिकेवर कुणाच दावा हक्क किंवा कोणत्याही प्रकारे हित संबध त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची हरक असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासू १५ दिवसाच्या मुदतीच्या आत सबळ पुराव्यस नेम्मस्वाक्षराकडे संपर्क साधवा. मुदतीअंती **फरण्यात आलेल्या दावाचा किंवा तक्रा**रीचा संस्थेमार्फत कोणत्याही प्रकारे विचार करण्या येणार नाही व संस्थेच्या उपविधीनुसार संस्थेस कार्य वाही करण्यास मोकळीक राहील याची नोंद घेण्यात यावी

स्थळ : मंबई बोरीवली

दिनांक : २९/०७/२०२५ सही/-

ॲड. श्री. डी. एस. भातखंडे १ छोटू सिंग चाळ, रॉयल गार्डन इमारतीजवळ कस्तुरबा क्रॉस रोड नं. २ बोरीवली पूर्व, मुंबई -६६.

नमुना झेड

नियम १०७ पो-नियम (११(ड-१) पहा. स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्याअर्थी, खाली सही केलेला वसुली व विक्री अधिकारी, व्ही. एस. माईंगडे, (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती द्वारा : दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या, मुंबई, १/१३६, बी.एम.सी. कॉलनी, अग्निंशमन केंद्रासमोर, मार्वे रोड, मालवणी, मालाड (प), मुंबई- ४०० ०९५. महाराष्ट्र सहकारी संस्थ नियम, १९६१ अन्वये असुन दिनांक: १४.०३.२०१९ रोजी मागणीची नोटीस ऋणको **श्री. महेंद्र रामचंद्र पवार** यांना देऊन सदर नोटीशीमध्ये नमुद केलेली रक्कम रु. **६,२४,१३८**/-(<mark>अक्षरी : सहा लाख चोवीस हजार एकशे अंडतीस रुपये फक्त)</mark> सदर नोटीस मेळाल्याच्या दिनांका पासुन आणि ऋणको याने रक्कम जमा करण्यास कसुर केली आहे. खार्ल सही करणाऱ्याने दिनांक: २०/०६/२०१९ रोजी जप्तीची अंतिम नोटीस दिली असुन, पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे. आणि सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणान् त्याला/तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(११(ड-१) अन्वये दिलेल अधिकारानुसार दिनांक १५/०२/२०२४ या दिवशी सिंबॉलिक ताबा घेतला आहे

विशेष करुन ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे कि. सदर मालमत्तेसंबधी कोणताही व्यवहार करु नये आणि व्यवहार केल्यास श्री. महेंद्र रामचंद्र पवार यांच्या बोजाची रक्कम रु. ७,८८,४१५/- आणि त्यावरील व्याज याला अधिन राहावे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णनः रुम नं डी-३, प्रेम नगर, मुरंजनवाडी, आर. टी. मेहता कंपनी समोर, साकिविहार रोड,

तुंगा गाव, पवई मुंबई- ४०००७२. क्षेत्रफळ:- कारपेट एरिया:- १७२ चौ.फु., बिल्ड अप एरिया:- २०५ चौ.फु.

पुर्वेस :- अर्जुन पवार यांचे घर पश्चिमेस :- जगन कडवे याचे घर दक्षिणेस :- अंतर्गत रस्ता उत्तरेस :- गल्ली

दिनांक: २४/०६/२०२५

ठिकाण: तुंगा गाव, पवई, मुंबई- ४०००७२.

शिक्का

वसली व विकी अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती)

सही/-

व्ही. एस. माईंगडे

ECO RECYCLING LIMITED

CIN: L74120MH1994PLC079971
Regd. Office: 422, The Summit Business Park, Near Cine Max Theater, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400093 TDACT OF CTANDALONE & CONCOLIDATED UNAUDITED FINANCIAL DECILI

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS							
FOR THE QUARTER ENDED JUNE 30	, 2025		(₹ in Lacs, I	Except EPS			
Particulars	Standalone						
	Quarter Ended			Year Ended			
	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025			
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
Revenue from Operations	924	977	1140	4396			
Other Income	296	107	113	260			
Net Profit Before Tax	761	764	893	3191			
Net Profit After Tax	671	311	741	2333			
Total Comprehensive Income	716	321	780	2290			
EBITDA	806	805	934	3355			
Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per sahre)	1930	1930	1930	1930			
Earnings Per Share Basic and Diluted	3.48	1.60	3.84	12.09			

Total Comprehensive income	110	321	700	2290	
EBITDA	806	805	934	3355	
Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per sahre)	1930	1930	1930	1930	
Earnings Per Share Basic and Diluted	3.48	1.60	3.84	12.09	
Particulars	Consolidated				
	Quarter Ended			Year Ended	
	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Revenue from Operations	924	977	1140	4396	
Other Income	438	(27)	204	234	
Net Profit Before Tax	899	627	982	3167	
Net Profit After Tax	809	220	815	2338	
Total Comprehensive Income	45	198	854	2295	
EBITDA	944	669	1023	3332	
Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per sahre)	1930	1930	1930	1930	
Earnings Per Share Basic and Diluted	4.19	1.19	4.23	12.12	
Notes:					

. The above unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2025 were received and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective mettings held on July 28, 2025. The Statutory Auditors have expressed an unmodified conclusion on these consolidated financia results. The review report has been filed with the Stock Exchange and is available on the Company's website

The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regualtion 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the websites of the BSE $Ltd.\ www.bseindia.com\ and\ on\ the\ Company's\ website\ www.ecoreco.com.$

The Company had filed an insurance claim of ₹4,24,95,056, against which an amount of ?33,75,000 was received as 1st interim payment and Rs. 2,25,00,000 has been received as 2nd interim payment, towards loss of inventory and restoration of electrical & electronic fittings. Balance amount of Rs. 1,66,20,056 will be received on restoration of the fixed assets, which is in progress.

. Previous period figures have been regrouped/reclassified wherever necessary.

July 28, 2025 Phone: (022) 4005 2951 Email: shareholders@ecoreco.com Vebsite: www.ecoreco.com



For Eco Recycling Limite

B K Son CMD DIN: 01274250

Registrars: Kfin Technologies Ltd, Selenium, Tower B, Plot 31 & 32, Financ District, Nanakramguda, Serilingampally Mandai, Hyderabad, Telangana, 500

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



पीडीएस लिमिटेड

. सीआवएन: L18101MH2011PLC388088 नोंदणीकृत कार्यालय: युनिट नं. ९७१, सॉलिटाइरेट कॉर्पोरेट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३, महाराष्ट्र, भारत. अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३, महाराष्ट्र, भारत. ई-मेल: <u>investors@pdsltd.com</u> वेबसाइंट: <u>www.pdsltd.com</u> व्र्सः +९१ २२ ४१४४११००

भागधारकांना सूचना

कागदोपत्री शेअर्सची हस्तांतरण विनंती पुन्हा दाखल करण्यासाठीची स्पेशल विन्डो गीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७, दि. ०२.०७.२०२५ अंतर्गत कागदोपत्री शेअर्सची हसतंतरण विनंती पुन्हा दाख

अंतर्गत खालील भागधारकांना गत हस्तांतरण विनंती नियमित करण्याची संधी प्राप्त होईल:

ज्या भागधारकांनी दि. ०१.०४.२०१९ पूर्वी कागदोपत्री स्वरूपातील शेअर्सची हस्तांतरण विनंती दाखल केली होती व दस्तावेजातीत कमतता/प्रक्रिया वा अन्य कार्रापता स्वयंत्रात रिकारी होती/परत आली होती/निराकरण करण्यात अ नव्हते व याआधीची विनंती पुन्हा दाखल करता आली नव्हती. कंपनी वा त्यांचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांना परिपत्रक दि. ०२.०७.२०२५ अंतर्गत सादर केलेली ज्य

धारकांनी कृपया हस्तांतरण विनंती पुन्हा दाखल करण्यासाठी खालील प्रक्रियेचे पालन करावे पुन्हा दाखल करण्यासाठीची विन्डो दि. ०७.०७.२०२५ ते दि. ०६.०१.२०२६ आमचे रिजस्ट्रार व शेअरट्रान्सफर एजंट अर्थात एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) यांच्याकडे सुधारित वा गहाळ तपशिलासमवेत मूळ हस्तांतरण दस्तावेज सादर करावेत. न्हा दाखल करण्यासाठीची प्रक्रिया युनिट - पीडीएस लिमिटेड दस्तावेज सादर करण्याचे ठिकाण नोबल हाइट्स, १ ला मजला, प्लॉट एनएच २, सी - १ ब्लॉक, एलएससी, सावित्रं मार्केटजवळ, जनकपुरी, नवी दिल्ली - ११००५८. हेल्पलाइन नं. + ९१ ११ ४९४११००० वेबसाइट : https://in.mpms.mufg.com/spclwindow.htm - ई-मेल पत्ता : delhi@mpms.mufg.com - सेवा विनंती येथे पाठवाव्यात. : https://web.in.mpms.mufg nelpdesk/Service_Request.html

प्रमुख विधि व समूह कंपनी सचि आयसीएसआय सभासदत्व क्र. : एफसीएस ९५३ दिनांक : २८.०७.२०२५ ठिकाण : मुंबई (भारत)

नियम १०७ पो-नियम (११(ड-१) पहा स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्याअर्थी, खाली सही केलेला वसुली अधिकारी, **व्ही. एस. माईंगडे,** (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती) द्वारा दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या, मुंबई, १/१३६, बी.एम.सी. कॉलनी, अग्निशमन केंद्रासमीर मार्वे रोड, मालवणी, मालाड (प), मुंबई- ४०० ०९५. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अन्वये असुन दिनांकः १०.०१.२०१८ रोजी मागणीची नोटीस ऋणको श्री. गणेश सुखदेव जाधव यांना देऊन सदर नोटीशीमध्ये नमुद केलेली रक्कम रु. ८,८०,८५५/- (अक्षरी आठ लाख ऐंशी हजार आठशे पंचावन्न रुपये फक्त) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांक पासुन आणि ऋणको याने रक्कम जमा करण्यास कसुर केली आहे. खाली सही करणाऱ्यान दिनांक: ०८/०३/२०१८ रोजी जप्तीची अंतिम नोटीस दिली असुन, पुढे निर्दिष्ट केलेली मालम[,]

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात ये आहे. आणि सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्या त्याला/तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(११(ड-१) अन्वये दिलेल्य अधिकारानुसार दिनांक २३/०७/२०२५ या दिवशी सिंबॉलिक ताबा घेतला आहे

विशेष करून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे कि. सदर मालमत्तेसंबधी कोणताही व्यवहार करु नये आणि व्यवहार केल्यास श्री. गणेश सुखदेव जाधव यांच्या बोजाची रक्कम रु. १४,९७,७६३/- आणि त्यावरील व्याज याला अधिन राहावे लागेल

स्थावर मालमत्तेचे वर्णन:-

मौजे : रुम नं. १०८, युनिट क्र. २२, मौजे आरे मिल्क कॉलनी, नागलोके बुध्दविहार जवळ आरे रोड, गोरेगाव (पु), मुंबई- ४०००६५ येथील मालमत्ता

उत्तरेस :- आकुर्डे यांचे घर दक्षिणेस :- काळे यांचे घर पूर्वेस :- पाटकर यांचे घर पश्चिमेस :- अंतर्गत रस्ता



ठिकाणः आरे कॉलनी, गोरेगाव (पु.), मुंबई.

दिनांक: २३/०७/२०२५

व्ही. एस. माईंगडे वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती)

जाहीर सुचना

सर्व उपस्थितांना माहिती आहे की मुळतः श्री निवृत्ती नारायण कांबळे हे फ्लॅट क्रमांक ४४ 'द चारकोप मांगल्य सी.एच.एस.लिमिटेड', प्लॉट क्रमांक ३१९ सेक्टर-३, चारकोप आर. एस. सी. रोड ३२, साईबाबा मंदिर लेन कांदिवली (प) मुंबई- ४०० ०६७ चे मुळ मालक वाटप केलेले/ मालक होते आणि २६/०४/१९८८ पासून शेअर सर्टिफिकेट क्र. ३३ दिनांक २६/०४/१९८८ च्या प्रमाणपत्राद्वारे त्यांना दिले होते. असे म्हटले आहे की, श्री. निवृत्ती नारायण नंबळे यांचे १७.०९.२०२१ रोजी मुंबई येथे निधन झाले आणि त्यांच्या मागे श्रीमती गुणवंती निवृत्ती कांबळे (पत्नी-विधवा) सौ. मीना अनिल अंबावडे वि.मु. श्रीमती मयुरी महेंद्र जाधव, सुषमा निवृत्ती कांबळे, विक्रम निवृत्ती कांबळे (मुलगा), सुवर्णा सचिन कांबळे यांना त्यांचे एकमेव कायदेशीर वारस म्हणून नियुक्त केले आहे आणि दिवंगत निवृत्ती नारायण कांबळे यांच्या निधनानंतर सोसायटीने कायदेशीर वारसांकडून ना हरकत घेऊन श्रीमती गुणवंती निवृत्ती कांबळे यांच्याकडे सदस्यत्वासह फ्लॅट हस्तांतरीत केला आहे. आणि तेव्हापासून या फ्लॅटचा एकमेव मालक म्हणून वापरात आहे.

सदर फ्लॅटमध्ये मालकी, गहाणखत, तारण, धारणाधिकार, शुल्क, वारसा इत्यादी कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क किंवा हिस्सा, दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने या सार्वजनिक सुचना प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसाच्या आत त्यांच्या /तिच्या दाव्याच्या संदर्भात सहाय्यक कागदपत्रासह लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीकाराला कळवावे अन्यथा अशा व्यक्ति किंवा व्यक्तींपैकी कोणीही दावा किंवा दावे माफ केले आणि / किंवा सोड्न दिलेले मानले जाईल

चारकोप(१) मांगल्य सह.गृ.नि.संस्था (मर्या.) करीता

सही/-शिक्का सचिव खजिनदार अध्यक्ष

Earnings per equity share (face value of ₹ 10/- each) (not annualised for quarter)

LARSEN & TOUBRO LIMITED

Notice is hereby given that the share certificates No. (s) 39794, 213218, 338029 438641, 1363861 for 450 shares bearing a distinctive No. (s) 1823928-1823977 141246285-141246334, 575842313-575842412, 618020217-618020316 1396837635-1396837784 standing in the name(s) of RAJ KUMAR KUKREJA Alias RA. KUMAR ARORA in the books of M/s Larsen & Toubro Limited, vide folio no. 05052475 has/have been lost/misplaced/destroyed, and the advertiser has/have applied to the Company for the issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have claims (s) on the said shares should lodge such claims with the ompany's Registrars and Transfer Agents, viz. L & T House, Ballard Estate, Narottan Morarjee Marg, Mumbai, Maharashtra, 400001, within 15 days from the date of this notice, failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) i

Place: Mumbai, Maharashtra, Date:28.07.2025

respect of the said shares

Name(s) of the shareholder(s) RAJ KUMAR KUKREJÁ

नमुना झेड नियम १०७ पो-नियम (११(ड-१) पहा. स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्याअर्थी, खाली सही केलेला वसली अधिकारी, **व्ही. एस. मार्डगडे,** (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती) द्वारा : दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या, मुंबई, १/१३६, बी.एम.सी. कॉलनी, अग्निशमन केंद्रासमीर, मार्वे रोड, मालवणी, मालाड (प), मुंबई- ४०० ०९५. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अन्वये असुन दिनांकः ०८.०६.२०२३ रोजी मागणीची नोटीस ऋणको श्री. राजेश लक्ष्मण पाईकराव यांना देऊन सदर नोटीशीमध्ये नमुद केलेली रक्कम रु. ५,६१,३९७/- (अक्षरी : पाच लाख एकसष्ट हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये फक्त) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांका पासुन आणि ऋणको याने रक्कम जमा करण्यास कसुर केली आहे. खाली सही करणाऱ्याने दिनांक: २४/०८/२०२३ रोजी जप्तीची अंतिम नोटीस दिली असुन, पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे. आणि सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला/ तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(११(ड-१) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दिनांक २३/०७/२०२५ या दिवशी सिंबॉलिक ताबा घेतला आहे.

विशेष करुन ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे कि. सदर ालमत्तेसंबधी कोणताही व्यवहार करु नये आणि व्यवहार केल्यास श्री. राजेश लक्ष्मण पाईकराव यांच्या बोजाची रक्कम रु. ६,४८,४६६/- आणि त्यावरील व्याज याला अधिन राहावे

स्थावर मालमत्तेचे वर्णन:-

मौजे : रुम नं. ४, मुरंजनवाडी, साकीविहार रोड, आर. टी. मेहता कंपनीच्या समोर, पवई, मुंबई- ४०००७२ येथील मालमत्ता

उत्तरेस :- सोनपुसारे यांचे घर दक्षिणेस :- पाईकराव यांचे घर पर्वेस :- :- धनावडे यांचे घर पश्चिमेस :- अंतर्गत रस्ता

दिनांक: २३/०७/२०२५



सही/ व्ही, एस, माईंगडे वसली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सहकारीँ संस्था कायदा, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती)

नमुना झेड

नियम १०७ पो-नियम (११(ड-१) पहा. स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्याअर्थी, खाली सही केलेला वसुली अधिकारी, व्ही. एस. माईंगडे, (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती) द्वारा : दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या, मुंबई, १/१३६, बी.एम.सी. कॉलनी, अग्निशमन केंद्रासमोर, मार्वे रोड, मालवणी, मालाड (प), मुंबई- ४०० ०९५. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अन्वये असुन दिनांक: १४.०१.२०२२ रोजी मागणीची नोटीस ऋणको श्री. शांतीसागर रामचंद्र झुंजुरके, सहकर्जदार श्रीम. मिरा रामचंद्र झुंजुरके यांना देऊन सदर नोटीशीमध्ये नमुद केलेली रक्कम रु. ९,४४,६६१/- (अक्षरी : नऊ लाख चव्वेचाळिस हजार सहाशे एकसष्ट रुपये फक्त) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांका पासुन आणि ऋणको याने रक्कम जमा करण्यास कसुर केली आहे. खाली सही करणाऱ्याने दिनांक: ०५/०३/२०२२ रोजी जप्तीची अंतिम नोटीस दिली असुन, पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे


ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे. आणि सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला/ तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(११(ड-१) अन्वये दिलेल्य अधिकारानुसार दिनांक २४/०७/२०२५ या दिवशी सिंबॉलिक ताबा घेतला आहे

विशेष करुन ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे कि, सदर ालमत्तेसंबधी कोणताही व्यवहार करु नये आणि व्यवहार केल्यास श्री. शांतीसागर रामचंद्र झुंजुरके, सहकर्जदार श्रीम. मिरा रामचंद्र झुंजुरके यांच्या बोजाची रक्कम रु. ६,७६,६८६/-ऑणि त्यावरील व्याज याला अधिन राहावे लॉगेल

स्थावर मालमत्तेचे वर्णन:-

मौजे : रुम नं.बी/06,प्लॉट नं. 31, पाचपाखाडी चंदन को. ऑप. हौ. सोसा. लि., रोड नं आरएससी 18, पाचपाखाडी, वीर सावरकर नगर,ठाणे(प) - 400606 येथील मालमत्ता.

उत्तरेस :- प्रिती को. ऑप. हौ. सोसा. दक्षिणेस :- दुसरे घर / रस्ता पर्वेस :- :- बंगला दिनांक: २४/०७/२०२५



वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती)

सही/-

व्ही. एस. माईंगडे

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATON OFFICE **GREATER MUMBAI REGION, MUMBAI**

Dharmadaya Ayukta Bhavan, First Floor, Saasmira Building, Saasmira Marg, Worli, Mumbai - 400 030 **PUBLIC NOTICE OF INQUIRY**

(Read Section 22- Rule 7 and 7A of the Maharashtra Public Trusts Act, 1950 Change Report No. DyCC/6355/2024 Misc. No. DyCC/2026/2024 Filed by Mr. Satish K. Lotake In the matter of "Balrangbhumi Parishad" P.T.R. No. F-73235 (Mumbai)

To, All concerned having interest: -

Whereas Mr. Satish K. Lotake the Reporting Trustee above named has filed the above Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 before Hon'ble the Ld. Dy. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai for Deleting thefollowing names for the period of 2018-2023 appearing in Schedule I.

1 Prakash V. Parkhi 2 Jagannath J. Chitale 3 Satish K. Lotake 4 Shailesh P. Gojamgunde 5 Rajiv B. Tulalwar 6 Aasavari S. Shet 7 Shamnath L. Punde 8 Shrihari A. Pavle 9 Asif H. Ansari And adding following names as Managing Committee for the period of 2024-2029 in P.T. Register Schedule-I

1. Nilam U. Shirke-Samant- President

2. Shailesh P. Gojamgunde -

B. Deepa B. Kshirsagar- Vice President

9. Aanand P. Kharbas- Member 11. Vaidehi Chawre-Soitkar- Member 13. Dhananjay B. Joshi- Member 15. Tryambak P. Vadaskar- Member

Vice President 4 Satish K. Lotake - Secretary S. Deepa B. Kshirsagar- Vice President
 Saljiv B. Tulalwar-Jt. Working President
 Deepalk D. Rege - Treasurer
 Deepalk D. Rege - Treasurer
 Sasaif H. Shaikh - Comm.
 Joint Secretary
 Aanand P. Kharbas- Member
 Naidehi Chawre-Soitkar- Member
 Diananjay B. Joshi- Member
 Assaif H. Shaikh - Secretary
 Anand P. Kharbas- Member
 Diananjay B. Joshi- Member
 Assaif H. Shaikh - Secretary
 Asaaif H. Shaikh - Secretary
 Nome Sec

16 Nagsen J. Pendharkar- Member 17. Nandkishor G. Juwekar- Member In View of section 22(2) of the Maharashtra Public Trust Act, 1950 the present change report is accepted provisionally pm 06/01/2025 This is to call upon you to submit your objection, if any in the matter along with evidence so as to reach the same at the office address referred hereinabove within 30 days from the date of publication of this public notice.



Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissione Greater Mumbai Region, Mumbai. (I/C) Superintendent- J Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumbai

WAAREE ENERGIES LIMITED Registered Office:- 602, Western Edge-1, Off Western Express Highway, Borivali (East), Mumbai - 400066.

CIN No. L29248MH1990PLC059463

Website: - www.waaree.com, Email: - investorrelations@waaree.com, Tel No: 022-69395500 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(Amount in ₹ Crores) Consolidated Standalone Quarter Quarter Ended Ended Quarter Quarter Ended Ended
 Quarter
 Quarter
 Quarter
 Year
 Quarter

 Ended
 Ended
 Ended
 Ended
 Ended

 30/6/2025
 31/03/2025
 30/6/2024
 31/03/2025
 30/6/2025

 Quarter
 Year

 Ended
 Ended

 30/6/2024
 31/03/2025
 Particulars 31/03/2025 Unaudited Audited Audited Audited Unaudited Audited Audited Audited Total income 4,140.92 14,846.06 3,567.1 3,482.50 4,597.18 3,496.41 3,278.37 13,218.46 943.36 849.48 530.53 2,568.66 882.96 776.48 504.46 2,396.36 Profit for the period (before exceptional items and tax) 504.46 Net profit for the period before tax (after exceptional items) 943.36 845.46 530.53 2,564.64 882.96 776.48 2,396.36 644.47 401.13 1,928.13 659.89 580.52 371.80 1,781.1 Net profit for the period after tax (after exceptional items 772.89 Total comprehensive income for the period 760.99 643.94 401.23 1,929.48 660.1 582.56 371.91 1,782.1 Equity share capital (face value of ₹ 10/- each) 287.28 287.28 263.14 287.28 287.2 287.28 263.14 287.28 9.191.92 9.120.00 Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet

25.94

25.84

21.59

21.51

14.98

14.93

68.24

67.96

22.9

22.88

(b) Diluted (In ₹) NOTES:

(a) Basic (In ₹)

1 The above financial results for the quarter ended June 30, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held or

2 The above is an extract of detailed format of the financial results for the quarter ended June 30, 2025 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated unaudited financial results for the quarter ended June 30, 2025 are available on www.waaree.com, www.nse.com and www.bseindia.com.

> For and on behalf of the Board of Directors Sd/-

20.23

14.13

14.09

65.09

64.82

Hitesh C Doshi Chairman & Managing Director (DIN 00293668)

Place: Mumbai Date: July 28, 2025